

तिसरे गिरिमित्र संमेलनः १ ऑगस्ट २००४

'गिरिमित्र संमेलन' आता चांगलाच आकार घेऊ लागले व गिर्यारोहकांना जूनपासूनच संमेलनाचे वेध लागत असतात. तिसऱ्या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली होती मुलुंडच्या 'चक्रम हायकर्स' ने. त्यावर्षी 'चक्रम हायकर्स' ने नवनवीन उपक्रम हाती घेतले असल्यामुळे संमेलनासाठी 'गिर्यारोहणातील नवीन वाटा' ही मध्यवर्ती संकल्पना ठरविण्यात आली.

संमेलनाचे अध्यक्ष होते गिर्यारोहणात नवनवीन उपक्रम हाती घेणारे, 'हिमालयन क्लब'चे श्री. हरिष कपाडिया तर विशेष पाहुणे होते टी.व्ही वर 'भटकंती' हा लोकप्रिय कार्यक्रम सादर करणारे श्री.मिलिंद गुणाजी. संमेलनासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या गिर्यारोहकांचे कौतुक करीत श्री. कपाडिया यांनी आपल्या खास शैलीत दोन कार्यक्रम सादर केले आणि त्यातही सर्वांना आवडलं ते प्रतिबंधित सियाचेन ग्लेशियरमधील त्यांनी केलेल्या मोहिमेच्या सादरीकरण.

संमेलनात इतर विविध कार्यक्रमांतर्गत खालील परिसंवाद झाले.

ग्राहक न्यायालय आणि गिर्यारोहण संस्था: एका शिबिरात झालेल्या शिबिरार्थींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्युमुळे संबंधित संस्थेला याच्या लागलेल्या भरपाईने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कार्यक्रमात या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला होता. मार्गदर्शक होते ग्राहक पंचायतीचे अॅड. शिरीष देशपांडे आणि डॉ. एम. एस. कामत. यावरील चर्चेत उभयतांनी गिर्यारोहण संस्था ग्राहक न्यायालयाच्या कक्षेत कशा येऊ शकतात व त्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. श्री. रवी परांजपे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

□**गिर्यारोहणः एक व्यवसाय(?)**: गिर्यारोहकांना सर्वस्वी नवीन असलेल्या या 'वाटे'बद्दल, ती 'दोरवाट' आहे की 'पायवाट' आहे, की 'कच्ची सडक', की 'गुळगुळीत डांबरी सडक', हे जाणून घेण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात भाग घेतला श्री. वसंत लिमये, श्री. सुनील जोशी आणि सौ. विनिता मुनी यांनी. गिर्यारोहण हा छंद म्हणून जोपासताना त्यातून व्यवसायाच्या संधी कशा शोधता येतील यावर मार्गदर्शन करण्यात आले. समीर कर्वे यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

याशिवाय संमेलनात दोन नवीन उपक्रम सुरू करण्यात आले.

गिर्यारोहण दृकश्राव्य सादरीकरण स्पर्धा: गिर्यारोहक फोटोग्राफी तर नेहमीच करतात, स्लाईड शोजदेखील सादर करत असतात. पण त्याची एक स्पर्धा ठेवली तर त्याला एक प्रकारे उत्तेजन मिळेल आणि गुणवत्ता वाढीस लागेल या उद्देशाने हा कार्यक्रम होता. त्यात एकूण

२५ प्रवेशिका आल्या. त्यातील तीन सादरीकरणे निवडून त्यांना पारितोषक देण्यात आले. याचे परीक्षक होते श्री. अवधूत परळकर आणि श्री. वसंत लिमये.

नवीन उपक्रम सादरीकरण: यात काही संस्थांनी तसेच व्यक्तींनी सुरु केलेल्या गिर्यारोहण व संबधित क्षेत्रातील नवीन तसेच विशेष उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

सोबत छायाचित्रांचे एक प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

या संमेलनाच्या निमित्ताने हे नमूद करण्यात आले की संमेलनाची जबाबदारी एखादी संस्था घेत असली तरी तो एका संस्थेचा कार्यक्रम नसून, महाराष्ट्र सेवा संघाच्या पाठींब्याने होणारा सर्व गिर्यारोहण क्षेत्राचा उपक्रम आहे. यावर्षी श्री. बिभास आमोणकरांनी संमेलनासाठी अतिशय समर्पक असा लोगो तयार केला, जो आता संमेलनाची ओळख बनून गेला आहे.

श्री. हृषिकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या, चक्रम हायकर्स आयोजित या संमेलनासाठी विविध संस्थातील कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले होते.
